

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास  
महामंडळास सन २०१३-१४ या आर्थिक वर्षाच्या  
योजनेतर तरतूदीतून व्यवस्थापकीय अनुदानाची  
पहिल्या हप्त्याची रक्कम मंजूर करण्याबाबत.

## महाराष्ट्र शासन

### आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: आविम-१०१३/प्र.क्र.१२३/का-३

मंत्रालय, विस्तार, मुंबई-४०० ०३२.

तारीख: १८ जून, २०१३.

### वाचा —

- १) समाजकल्याण व क्रिडा विभाग, शासन निर्णय क्रमांक: टिडीसी-१०७७/१३७३३/डी-२५(२),  
दि.६ फेब्रुवारी, १९८२.
- २) वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक: खर्चनि-१०.०७/प्र.क्र.१/अर्थोपाय, दि.२० एप्रिल, २००६.
- ३) आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक: -बीयुडी-२०१३/प्र.क्र.१/का.६, दि.४ एप्रिल, २०१३.
- ४) वित्त विभाग शासन परिपत्रक क्र.- अंदाज-२०.१२/प्र.क्र.६४/२०१२/अर्थसंकल्प-३, दि.४ मे, २०१२.
- ५) वित्त विभाग शासन परिपत्रक क्र.- अंदाज -२०१२/प्र.क्र.१२२/२०१२/अर्थसंकल्प-३,  
दि.१६ ऑगस्ट, २०१२.
- ६) वित्त विभाग शासन परिपत्रक क्र.- अंदाज -२०.१२/प्र.क्र.१३३/२०१२/अर्थसंकल्प-३,  
दि.२६ सप्टेंबर, २०१२.
- ७) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या., नाशिक यांचे  
पत्र क्र.- आविम/लेखा-३/बजट/१३-१४/व्य.अनु./२८५/२०१३, दि.२२/४/२०१३.

### शासन निर्णय—

आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्र.-बीयुडी-२०१३/प्र.क्र.१/का.६, दि.४ एप्रिल, २०१३  
अन्वये सन २०१३-१४ करिता योजनेतर वेतनासाठी रु.४९४५.०० लक्ष व वेतनेतर खर्चासाठी रु.२५७.९९  
लक्ष असे एकूण रु.५२०२.९९ लक्ष इतकी तरतूद महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ  
मर्या., नाशिक यांच्या व्यवस्थापकीय अनुदानासाठी अर्थसंकल्पित करण्यात आलेली आहे. सदर तरतूदीतून  
पहिल्या हप्त्यापोटी महामंडळास व्यवस्थापकीय अनुदान म्हणून वेतनावरील खर्च भागविण्यासाठी

रु.२४७२.०० लक्ष व वेतनेतर खर्च भागविण्यासाठी रु.१२९.०० लक्ष अशी एकूण रु.२६०१.०० लक्ष (अक्षरी रुपये सव्वीस कोटी एक लक्ष फक्त) संगणक प्रणालीद्वारे वितरीत करून ती खर्च करण्यास शासन मंजूरी देण्यात येत आहे. पुढील ५०% निधी हा वितरीत केलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनास सादर केल्यानंतर वितरीत करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

२. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांनी उपरोक्त रक्कम रु.२६०१.०० लक्ष (अक्षरी रुपये सव्वीस कोटी एक लक्ष फक्त) एवढी रक्कम कोषागारातून काढून महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या., नाशिक यांना अदा करावी.

३. सदर खर्च "मागणी क्रमांक- टी-२, मुख्य लेखाशीर्ष-२४२५ सहकार, १०८ इतर सहकारी संस्थांना सहाय्य, (००)(०१) महाराष्ट्र राज्य सहकारी जनजाती विकास महामंडळाला वित्तीय सहाय्य- ३१ व ३६ अर्थसहाय्य (२४२५ ०७०१) (दत्तमत)" या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून तो सन २०१३-१४ या वित्तीय वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

४. सदर शासन निर्णय वित्त विभागाची शासन परिपत्रके क्र.-खर्चनि-१०.०७/प्र.क्र.१४/अर्थोपाय, दि.२ जून, २००७, क्र.-अंदाज-२०.१२/प्र.क्र.१३३/२०१२/अर्थसंकल्प-३, दि.२६/९/२०१२, क्र.-अंदाज-२०१२/प्र.क्र.१२२/२०१२/अर्थसंकल्प-३, दि.१६/८/२०१२ व त्या विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.३५६/व्यय-१४, दि.२८/५/२०१३ अन्वये प्राप्त सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०६१४१२०३२७८२२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( चं.ज.देशपांडे )

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. आयुक्त (आदिवासी विकास), महाराष्ट्र राज्य, नाशिक.

२. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या., नाशिक.
३. महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.
४. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.
५. जिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक.
६. वित्त विभाग (अर्थोपाय/व्यय-१४/अर्थसंकल्प-३), मंत्रालय, मुंबई.
७. संचालक, लेखापरीक्षा, ऑफिस ऑफ दि डायरेक्टर, ऑडिट सायंटिफिक अँड कमर्शियल डिपार्टमेंट, १०१, महर्षि कर्वे रोड, मुंबई-४०० ०२०.
८. कक्ष अधिकारी (कार्या-६) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
९. निवडनस्ती, कार्यासन-३, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.